

March 17, 2022

The General Manager,
Department of Corporate Services
BSE Limited,
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street,
Mumbai — 400 001.

Dear Sir/Madam,

Script Code: 540268

## Subject: Submission of Newspaper advertisement w.r.t. information on Extra Ordinary General Meeting

In compliance with Regulation 30 read with Schedule III and other applicable provisions of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 as amended, we wish to inform you that the Extraordinary General Meeting (EGM) of the Company is scheduled to be held on Monday, April 11, 2022 at 03:00 P.M. (IST) through Video Conferencing/ Other Audio Visual Means.

The Notice of EGM shall be sent to all the shareholders whose email IDs are registered with the Company/ Depository Participants and shall also be available on the Company's website at www.dhanvarsha.co. in due course.

We enclose herewith copies of newspaper advertisement published on March 16, 2022 in this regard, in the newspapers viz. Financial Express (in English) and Mumbai Lakshadeep (in Marathi), pursuant to the applicable circulars issued by the Ministry of Corporate Affairs.

You are requested to take the same on record and oblige.

Thanking You,

Yours faithfully,

For Dhanvarsha Finvest Limited

Lalit Chendvankar

Company Secretary & Compliance Officer

Encl: As above

# COMPANIES

## **GRAVISS HOSPITALITY LIMITED**

**GRAVISS** 

CIN: L55101PN1959PLC012761 Regd. Off.: Dairy Tops, Plot No. J-177, MIDC, Bhosari, Pune - 411 026 Tel. no.: 022-3068 1115/1118 ebsite: www.gravisshospitality.com; Email: investors.relations@gravissgroup.com

### PUBLIC NOTICE

Members of the Company are hereby informed that pursuant to Section

110 of the Companies Act, 2013 ("the Act"), read with Rule 22 and 20 of the Companies (Management and Administration) Rules 2014 "Rules") relevant Circulars issued by the Ministry of Corporate Affairs "herein after refers as 'MCA Circulars'), Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations"), Secretarial Standard on General Meetings (SS-2), the Company seeks approval of the members by way of Postal Ballot through e-voting process only, in respect of the Special business as set out in the Postal Ballot Notice dated11th March, 2022 (along with the Explanatory statement thereto as required under the provisions of section 102 read with section 110 of the Act and other annexures) ('herein after referred as Notice'). In accordance with the MCA circulars the Company has completed the

dispatch of Notice on Tuesday, 15th March, 2022 to all the Members names appear in the Company's Register of Members/ list of beneficial owners at the closure of the business hours on Friday 11thMarch, 2022(Cut-off date), electronically through e-mail on the e-mail addresses that are registered with the Company or with Depositories/ The notice is displayed on the website of the Company

www.gravisshospitality.com and also the website of Link Intime India Private Limited, https://instavote.linkintime.co.in/No physical copy of the notice has been sent to members and the communication of assent/ dissent of Members will take place only through e-voting facility. In this regard the Members are hereby notified that:

The business to be transacted through Postal Ballot shall be transacted by e-voting only as provided in the Act read with related Rules, MCA circulars thereto and Listing Regulations as amended

Voting rights of the Members has been reckoned as on Friday 11thMarch, 2022, which is the Cut-off date and a person who is not a Member as on the cut-off date should treat this Notice for information purposes only;

In compliance of provisions of Section 108, 110 and other applicable provisions of the Act read with (i) Rule 20 and 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 as amended; and ii) Regulation 44 of the Listing Regulations, The Company has engaged services of Link Intime India Private Limited for providing e-voting facility to all its Members. The procedure for e-voting is given in the notes forming part of the Postal Ballot Notice;

E-voting would commence on Friday, 18th March, 2022 at 09:00 A.M. (IST) and would end on Sunday, 17th April, 2022 at 05:00 P.M. (IST). The e-voting module shall be disabled by Link Intime India Private Limited thereafter and remote e-voting shall not be allowed beyond the said date and time;

Fore-voting instructions Members may go through the instructions given in the Notice and in case of any queries or grievances relating to e-voting. Members may Contact to Mr. AllwynNadar, Link IntimeIndia Private Limited at C 101, 247 Park, L.B.S.Marg, Vikhroli (West), Mumbai - 400083 or call on Tel: 022-49186175.or send an email to instameet@linkintime.co.in

Members who have not registered their e-mail address (including Members holding shares in physical form) with the Company Depository Participants, as the case may be, are requested to 1. Physical shareholders- please provide necessary details like Folio No., Name of shareholder, scanned copy of the share certificate (front and back), PAN (self attested scanned copy of PAN card), AADHAR (self attested scanned copy of Aadhar Card) by email to Company (investors.relations@gravissgroup.com) /RTA (rnt. helpdesk@linkintime.co.in) email id. 2. Demat shareholders -, please provide Demat account details (CDSL-16 digit beneficiary D or NSDL-16 digit DPID + CLID), Name, client master or copy of Consolidated Account statement, PAN (self attested scanned copy of PAN card), AADHAR (self attested scanned copy of Aadhar Card) to Company (<u>investors.relations@gravissgroup.com</u>)/ RTA (<u>rnt.helpdesk@linkintime.co.in</u>) email id.

The Company has appointed M/s. MartinhoFerrao& Associates, Practicing Company Secretaries, for conducting the e-voting process in fair and transparent manner.

The result of the Postal Ballot will be announced on or before Tuesday, 19th April, 2022, at the Registered Office of the Company and shall be placed on the website of the Company, www.gravisshospitality.com and on the website of Link Intime India Private Limited, https://instavote.linkintime.co.in/and shall also be communicated to the BSE Limited where shares of the Company are listed.

For Graviss Hospitality Limited RomilRatra

CEO & Whole Time Director DIN: 06948396

GLAND

Place: Hyderabad

Date: 15-03-2022

Place: Chennai Company Secretary and Compliance Officer Date: March 15, 2022

GLAND PHARMA LIMITED Regd. Office: Survey No. 143-148, 150 & 151, Near Gandimaisamma 'X' Roads, D.P. Pally, Dundigal, Dundigal-Gandimaisamma Mandal, Medchal-Malkajqiri District, Hyderabad - 500 043, Telangana. CIN: L24239TG1978PLC002276 Tel: +91 84556 99999, email: investors@glandpharma.com Website: www.glandpharma.com

NOTICE FOR ATTENTION OF THE MEMBERS OF GLAND PHARMA LIMITED n order to send the notices of General Meetings (including Postal Ballot), Annual Report and other statutory communications to the Members of Gland Pharma Limited, ('the Company') in electronic form, We request the Members of the Company who have not yet registered/updated their e-mail

address, to register/update their e-mail in the manner as mentioned below:

 a) Members holding shares in physical mode and who have not registered/updated their e-mail address with the Company are requested to register/update with Link Intime India Private Limited, the Company's Registrar and Transfer Agent, by sending an e-mail at mt.helpdesk@linkintime.co.in or by sending an e-mail to the Company at investors@glandpharma.com with Folio No. and valid

Members holding shares in Dematerialised mode are requested to register/update their e-mail address with the Depository Participant with whom the demat account(s) is maintained.

For Gland Pharma Limited

Sampath Kumar Pallerlamudi Company Secretary

## **DHANVARSHA FINVEST LIMITED** Regd. Office: 2" Floor, Building No. 4, D J House, Old Nagardas Road,

Andheri (East), Mumbai - 400 069, CIN; L24231MH1994PLC334457 Website: www.dhanvarsha.co; Phone No. 022-2826 4295

NOTICE TO MEMBERS REGARDING THE EXTRA-ORDINARY GENERAL MEETING OF DHANVARSHA FINVEST LIMITED TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCING / OTHER AUDIO-VISUAL MEANS

Members may please note that the Extra-Ordinary General Meeting ("EGM") of Dhanvarsha Finvest Limited ("Company") will be held through Video Conferencing ('VC') / other Audio Visual Means ('OAVM') facility on Monday, April 11, 2022 at 3.00 p.m. without the physical presence of the Members at a common venue in compliance with the provisions of the Companies Act, 2013 ("the Act") and the Rules framed thereunder and Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations") read with the circular nos. 14/2020 dated April 08, 2020, 17/2020 dated April 13, 2020, 33/2020 dated September 28, 2020, 39/2020 dated December 31, 2020, 10/2021 dated June 23, 2021 and 20/2021 dated December 08, 2021 (hereinafter referred to as "MCA Circulars") and circular nos. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 and SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated May 12, 2020 and January 15, 2021 respectively issued by the Securities and Exchange Board of India (hereinafter referred to as "SEBI Circulars") to transact the businesses that is set forth in the Notice of the EGM, which will be circulated for convening the EGM.

In compliance with MCA Circulars and SEBI Circulars, the Notice of the EGM will be sent only by e-mail to those Members whose e-mail addresses are registered with the Company/Depository Participant(s). The Notice of the EGM will be made available on the Company's website at www.dhanvarsha.co and can also be accessed on the website of the Stock Exchange i.e. BSE Limited at www.bseindia.com.

Members will have an opportunity to cast their votes remotely on the business items set forth in the Notice of the EGM through electronic voting system or through e-voting system during the EGM. The manner of remote e-voting/e-voting for members holding shares in dematerialized mode, physical mode and for members who have not registered their email address shall be provided in the Notice of the EGM.

Members can attend and participate in the EGM through the VC / OAVM facility only, the details of which shall be provided in the Notice of the EGM. Members attending the EGM through VC / OAVM facility shall be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Companies Act, 2013.

Manner of registering/updating email addresses to receive the Notice of EGM: As per the MCA Circulars and the SEBI Circulars, no physical copies of the Notice of

EGM will be sent to any Member. Members who have not yet registered their e-mail addresses with the Company/Depository Participant are requested to follow the process mentioned below, for registering their e-mail addresses to receive Notice of the EGM and/or login details for joining the EGM through VC / OAVM facility, including e-voting: Physical Please provide necessary details like Folio No., Name of shareholder, Holding scanned copy of the share certificate (front and back), PAN (self-attested scanned copy of PAN card), AADHAR (self-attested scanned copy of

Aadhar Card) by email to Registrar and Transfer Agent M/s. MCS Share Transfer Agent Limited at subodh@mcsregistrars.com or Company at corpsec@dhanvarsha.co Please update your email id & mobile no. with your respective Depository

Holding Participant (DP) For Dhanvarsha Finvest Limited

Lalit Chendyankar Place: Mumbai Company Secretary & Compliance Officer Date: March 15, 2022 ACS No. 20699



Place: Mumbai

Date: March 15, 2022



Haq, ek behtar zindagi ka.

## **NOTICE**

Pursuant to notice published on March 09, 2022 regarding declaration of Income Distribution cum capital withdrawal under various schemes notice is hereby given that proposed Income Distribution cum capital withdrawal for below schemes with record date March 14, 2022, is cancelled due to non-availability of distributable surplus.

Sr. No.	Scheme Name	Plan Name
1	UTI - Fixed Term Income Fund Series XXXI-VII (1155 Days)	Direct Plan - Quarterly IDCW option
2	UTI - Fixed Term Income Fund Series XXXI-VII (1155 Days)	Regular Plan - Quarterly IDCW option
3	UTI - Fixed Term Income Fund Series XXXI-X (1168 Days)	Regular Plan - Quarterly IDCW option

This notice is an integral part of said publication and should be read in conjunction with same.

Mumbai - March 15, 2022

Toll Free No.: 1800 266 1230 REGISTERED OFFICE: UTI Tower, 'Gn' Block, Bandra Kurla Complex, Bandra (E), Mumbai - 400051. Phone: 022 – 66786666. UTI Asset Management

Website: www.utimf.com

Company Ltd. (Investment Manager for UTI Mutual Fund) E-mail: invest@uti.co.in, (CIN-L65991MH2002PLC137867). For more information, please contact the nearest UTI Financial Centre or your AMFI/ NISM certified Mutual fund distributor, for a copy of Statement of § Additional Information, Scheme Information Document and Key Information Memorandum cum Application Form.

Mutual Fund Investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.



## **ARUNA HOTELS LIMITED**

Corporate Identification Number (CIN): L15421TN1960PLC004255 Registered Office: "Aruna Centre" 145, Sterling Road, Nungambakkam, Chennai 600034 Tel: 044-2530 3404; E-mail: directorsaruna@gmail.com, Website: www.arunahotels.com

## NOTICE OF POSTAL BALLOT

Notice is hereby given that the provisions of section 108, 110 and other applicable provisions, if any, of the Companies Act, 2013 ("the Act") read with Rule 20 and Rule 22 of Companies (Management and Administration) Rules, 2014, Regulation 44 of Securities Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations), Secretarial Standard -2 on General Meetings issued by the Institute of the Company Secretaries of India and in accordance with the guidelines prescribed by the Ministry of Corporate affairs ("MCA") vide General Circular Nos. 14/2020 dated 08.04.2020, 17/2020 dated 13.04.2020, 22/2020 dated 15.06.2020, 33/2020 dated 28.09.2020, 39/2020 dated 31.12.2020, 10/2021 dated 23.06.2021 and 20/2021 dated 08.12.2021 (collectively referred to as the "MCA Circulars") and any other applicable laws, rules and regulations, if any, approval of the members of Aruna Hotels Limited (the "Company") is sought through Postal Ballot only by way of electronic means ("remote e-voting"), in relation to the following Special Resolution(s) as set out in the Postal Ballot Notice ("Notice") dated March 10, 2022.

- 1. Re-appointment of Mr. Suyambu Narayanan (DIN: 07718798) as an Independent Director of the Company
- Approval for Appointment of Mr. Radhaswamy Venkateswaran (DIN: 09532159) as Director cum Managing Director of the Company.

The detailed explanatory statement under Section 102 of the Act, setting out the material facts concerning the resolutions, forms part of the Notice.

The Notice along with the explanatory statement is available on the website of the Company i.e. www.arunahotels.com, on the website of MCS Share Transfer Agent Limited, the Company's Registrar and Share Transfer Agent at www.mcsregistrars.com and on the website of BSE Limited at www.bseindia.com.

Members are hereby informed that:

- 1. The Company has completed the dispatch of Notice through emails to the members on Tuesday, 15th day of March, 2022
- 2. The cut-off date for the purpose of ascertaining the eligibility of members to avail remote e-voting facility is Friday, 11th day of March, 2022. The members whose name is recorded in the register of members of the Company or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date shall only be entitled to avail the remote e-voting facility. A person who is not a member as on the cut-off date should treat this notice for information purposes only.
- 3. In compliance with the requirements of the MCA Circulars, hard copy of Notice, Postal Ballot form and pre-paid business reply envelope have not been sent to the Members for this Postal Ballot. Members are required to communicate their assent or dissent only through the remote e-voting system. The Company has engaged the services of Central Depository Services (India) Limited (CDSL) as an authorized agency for facilitating remote voting through electronic means to its members (remote e-voting services).

4. Registration of email address: Members who have not yet registered their email addresses are requested to follow the process mentioned below for registering their email addresses and to receive Postal Ballot Notice electronically and receive login ID and password for e-Voting:

For Physical Shareholders Kindly send a request to MCS Share Transfer Agent Limited (MCS), Registrar and Share Transfer Agent (RTA) at helpdeskmum@mcsregistrars.com providing their name, folio number, scanned copy of the share certificate (front and back), self-attested scanned copy of the PAN card and self-attested scanned copy of Aadhaar card) in support for registering e-mail

For Demat Shareholders Kindly provide Demat account details (CDSL-16 digit beneficiary ID or NSDL - 16 digit DPID+CLID), Name, Client Master or copy of Consolidated Account Statement, PAN (self-attested scanned copy of the PAN card), AADHAAR (self-attested scanned copy of the AADHAAR card) to their DP only, as per the process advised by their DP. The registered email address will also be used for sending future communications.

- The remote e-voting period will commence on Thursday, March 17, 2022 at 9.00 a.m. (IST) and shall end on Friday, April 15, 2022 at 5.00 p.m. (IST). The remote evoting module shall be disabled thereafter. Once the vote on a resolution is cast by a member, no change will be allowed subsequently.
- 6. Mr. M. Damodaran, Managing Partner of M. Damodaran & Associates LLP, Practicing Company Secretaries, has been appointed as Scrutinizer for conducting postal ballot through remote e-voting process in a fair and transparent manner.
- 7. The result of the postal ballot will be announced by 17th April, 2022. The results along with Scrutinizer report, shall be communicated to BSE Limited, MCS Share Transfer Agent Limited (Registrars and Share Transfer Agent) and will also be displayed on the Company's website at www.arunahotels.com
- If you have any queries or issues regarding Postal Ballot e-Voting from the CDSL e-Voting System, you can write an email to helpdesk.evoting@cdslindia.com or contact at 022-23058738 and 022-23058542/43.
- 9. All the grievances connected with the facility for voting by electronic means may be addressed to Mr. Rakesh Dalvi, Sr. Manager, (CDSL) Central Depository Services (India) Limited, A Wing, 25th Floor, Marathon Futurex, Mafatlal Mill Compounds, N M Joshi Marg, Lower Parel (East), Mumbai - 400013 or send an email to helpdesk.evoting@cdslindia.com or call on 022-23058542/43. For and on behalf of

ARUNA HOTELS LIMITED

K. Lakshmi Date: 15th March, 2022

Lumax Industries Limited LUMAX Regd. Office: 2" Floor, Harbans Bhawan-II.

Commercial Complex, Nangal Raya, New Delhi-110046 Website: www.lumaxworld.in/lumaxindustries. Tel: 011-49857832 Email: lumaxshare@lumaxmail.com, CIN: L74899DL1981PLC012804 NOTICE

番 DK JAIN

Notice is hereby given that the following Share Certificates have been reported

lost/misplaced by the Shareholder of the Company and the Company will proceed to approve the issuance of letter of confirmation in accordance with Reg 39(3) of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, read with SEBI Circular No. SEBI/HO/MIRSD/MIRSD\_RTAMB/P/CIR/2022/8 dated 25 January 2022, to the below mentioned shareholder:

S.	Name of the	Folio No.	Certificate	Distincti	ve No.(s)	No. of												
Vo.	Shareholder		No.	From	То	Shares												
1,	SHIV SHANKAR KHANNA	S 001634	11703	890901	890950	50												
××	SOUND DO A MODERN SOUTH WHEN THE WAY		66335	1766071	1766120	50												
			66336	1766121	1766170	50												
															92181	4212436	4212535	100
			92182	4212536	4212635	100												
			92183	4212636	4212660	25												
. ,									Total	375								

claim with the Company at its Registered Office at the address given above within 15 days of publication of this notice. After the expiry of 15 days, no claim will be entertained and the Company will proceed to approve the issuance of letter of confirmation. For LUMAX INDUSTRIES LIMITED

Place: Gurugram Date: 15.03.2022

M. NO. A28161 Hero MotoCorp Limited Regd. Office : The Grand Plaza, Plot No.2, Nelson Mandela Road,

PANKAJ MAHENDRU

COMPANY SECRETARY



Vasant Kunj - Phase-II, New Delhi - 110070 CIN: L35911DL1984PLC017354 | Phone No. 011-46044220 Fax No. 011-46044399 | E-mail: secretarialho@heromotocorp.com Website: www.heromotocorp.com

PUBLIC NOTICE FOR ISSUE OF DUPLICATE SHARE CERTIFICATES Members of the general public and existing shareholders of Hero MotoCorp Ltd.

('Company') are hereby informed that the Original Share Certificates, details of which are given hereunder have been reported lost/misplaced/stolen/not received and that pursuant to requests received from concerned shareholders, the Company intends to issue duplicate share certificates in lieu of the said original Share Certificates (Face Value Rs.2/-) in their favour: Folio No. Shareholders Face Distinctive Nos. Certificate No. of

rono ivo.	Name	Value	Distinctive Nos.	No.(s)	Shares
HML0022465	PROMILA MALHOTRA	Rs.10/-	12180771 -12180790 16061483 -16061492 16061493 -16061497 16061498 -16061499 20301917 -20301953	124498 207725 207726 207727 324289	20 10 05 02 37
		Rs.2/-	44297386 -44297755	507242	370
HML0039902	SHABBIR ESABHAI CHOONIA MUNIRA SHABBIR CHOONIA	Rs.10/-	2005966 -2006015 12303958 - 12303977	40129 130703	50 20
HML0118324	RAJEEV KUMAR JAIN	Rs.10/-	19132360 - 19132379 19132380 -19132389	277545 277546	20 10
HML0001734	ARVIND P RANA SAROJBEN ARVINDKUMAR RANA PUNJALAL JIVANLAL RANA	Rs.10/-	86216 - 86265	1734	50

Any person having objection to issue of duplicate Share Certificates, as mentioned herein above, may submit the same, in writing, with the Company marked to the 'Secretarial Department' at its Registered Office or send an email at secretarialho@heromotocorp.com within 7 days from the date of publication of this Notice. In the meanwhile, members of the public are hereby cautioned against dealing in the above mentioned Share Certificates. For Hero MotoCorp Ltd.

Dhiraj Kapoor

Place: New Delhi Date: 15.03.2022

Company Secretary & Compliance Officer STAR CEMENT LIMITED

CIN: L26942ML2001PLC006663 Regd. Office: Vill: Lumshnong, P.O.: Khaliehriat, Dist.: East Jaintia Hills, Meghalaya - 793210 Corporate Office: Century House, 2nd Floor, P 15/1, Taratala Road, Kolkata - 700088

Tel: (033) 24015555, Fax: (033) 24015555, Email: investors@starcement.co.in, Website: www.starcement.co.in POSTAL BALLOT NOTICE & E-VOTING INFORMATION

Members of Star Cement Limited (the "Company") are hereby informed that pursuan to Sections 108 and 110 of the Companies Act, 2013 (the "Companies Act") read with Rules 20 and 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 (the 'Management Rules") each as amended from time to time, including any re-enactment thereof for the time being in force, and other applicable provisions, if any, read with the General Circular Nos. 14/2020 dated April 8, 2020, 17/2020 dated April 13, 2020 22/2020 dated June 15, 2020, 33/2020 dated September 28, 2020, 39/2020 dated December 31, 2020, 10/2021 dated June 23, 2021 and 20/2021 dated December 8 2021 issued by the Ministry of Corporate Affairs (MCA) (hereinafter collectively referred to as 'MCA Circulars') and Regulation 44 of the Securities and Exchange Board of India Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended from time to time ('SEBI Listing Regulations') and other applicable provisions of the Act, Rules, Circulars and Notifications issued thereunder (including any statutory modifications or re-enactment thereof for the time being in force and as amended from time to time), that the following Special Resolutions are proposed for consideration by the Shareholders of the Company for passing by means of Postal Ballot by way of voting

I. No. Agenda items

To re-appoint Mrs. Ibaridor Katherine War (DIN: 03107920) as an

To re-appoint Mrs. Plistina Dkhar (DIN: 01375361) as an Independent Director

To appoint Mr. Pankaj Kejriwal (DIN: 00383635) as Wholetime Director & Chief Operating Officer (COO)

Appointment of Mr. Nirmalya Bhattacharyya (DIN: 09037566) as an ndependent Director Appointment of Mr. Brij Bhushan Agarwal (DIN: 01125056) as a

through electronic means ('remote e-voting')

Non-Executive Director The Notice of the Postal Ballot have been sent only through electronic mode on 15th

March, 2022 to all those Members, whose email addresses are registered with the Company or with the Company's Registrar and Share Transfer Agent, named, M/s Maheshwari Datamatics Private Limited ("RTA") or with their respective Depositors Participants ("Depository"), as on the Cut-off date i.e. 11th March, 2022. The requirement of sending physical copies of the Notice of Postal Ballot to the Members have been dispensed with vide MCA Circulars and SEBI Circulars. In compliance with the MCA circulars, the Company has provided only the remote e-voting facility to its Members, to enable them to cast their votes electronically instead

of submitting the physical Postal Ballot Form. The communication of assent or dissent of the members would take place only through the remote e-voting system. For this purpose, the Company has entered into an agreement with National Securities Depository Limited ('NSDL') for facilitating remote e-voting to enable the members to cast their votes electronically only.

he detailed procedure and instructions for remote e-voting are enumerated in the Postal Ballot Notice. The remote e-voting period shall commence on Thursday, 17th March, 2022 at 09:00 A.M. (IST) and shall end on Friday, 15th April, 2022 at 05:00 P.M. (IST). During this period, Members of the Company whose names appeared in the Register of Members/List of Beneficial Owners and holding shares in the physical or dematerialized form, as on the Cut-off date i.e. Friday, 11th March, 2022, may cast their votes electronically, as set out in the Notice of the Postal Ballot through remote e-voting of NSDL. The voting rights of the shareholder shall be in proportion to their share in the paid up equity share capital of the Company as on cut-off date. The remote e-voting module shall be disabled by NSDL for voting thereafter. Once the vote on a resolution is cast by a Shareholder, the Shareholder shall not be allowed to change it subsequently. A person who is not a Shareholder as on the cut-off date should treat this Notice for nformation purpose only.

In line with the MCA Circulars and SEBI Circulars, the Notice of the Postal Ballot of the Company has been uploaded on the website of the Company at www.starcement.co.in. The same can also be accessed from the websites of the Stock Exchanges, namely, National Stock Exchange of India Limited (NSE) at www.nseindia.com and BSE Limited (BSE) at www.bseindia.com respectively and on the website of NSDL i.e., www.evoting.nsdl.com.

The Members whose e-mail address is not registered with the Company/Depositories may register, by clicking the link:https://mdpl.in/form/email-update and follow the instructions guided therein or by giving details of folio number, e-mail address and self-attested copy of PAN card to mdpldc@yahoo.com on or before 05:00 p.m. (IST) Thursday, March 31, 2022. After successful registration of the e-mail address, a copy of this Postal Ballot Notice along with the remote e-voting User ID and password will be sent to the registered e-mail address, upon request received from the Shareholders on or before 05:00 p.m. (IST), Thursday, March 31, 2022. The Board of Directors have appointed Md. Shahnawaz, Practicing Company Secretary

(Membership no. ACS. 21427 and Certificate of Practice no. No. 15076) as the Scrutinizer (the "Scrutinizer") for conducting the postal ballot process through remote e-voting, in a fair and transparent manner. The results of the Postal Ballot along with the Scrutinizer's report will be announced on Saturday, April 16, 2022 at or before 06.00 p.m. (IST) at the Registered office of the

Companyand will be displayed on the Company's website www.starcement.co.in and on the website of NSDL i.e., www.nsdl.co.in. The Company shall simultaneously forward the results to BSE Limited and National Stock Exchange of India Limited where the Equity Shares of the Company are listed and shall intimate to the Registrar and

For process and manner of E-voting, members may go through the E-voting instructions or in case of any queries, members may refer the Frequently Asked Questions (FAQs) for members and the E-voting user manual available at download section of www.evoting.nsdl.com or call on toll free no. 1800-1020-990 and 1800-244-430 or contact Mr. Amit Vishal or Ms. Pallavi Mhatre from NSDL, Trade World, "A" Wing, 4th Floor, Kamala Mills Compound, Lower Parel, Mumbai — 400013 through Email at evoting@nsdl.co.in.

> Debabrata Thakurta Company Secretary

> > Membership No. F6554

# Samsung set to re-enter laptop segment in India

Korean electronics major plans to have double-digit market share by year-end



New Delhi, March 15

KOREAN **ELECTRONICS MAJOR** Samsung will re-enter the laptop segment in India this month and aims to capture double-digit market share by the year-end, a senior company official said on Tuesday.

Samsung India general manager and head of new computing business Sandeep Poswal said there is demand in the market, which makes a case for the company to re-enter the segment. "By the end of this year, 2022, we plan to have doubledigit market share in the addressable area where we operate. We want to offer this to all segments of our customers. We are launching in March and we will try to do our best to achieve this share," Poswal told PTI. The company had stopped

selling laptops in India after 2014. He said as per latest IDC data, the market has almost grown 1.8 times between preand post-Covid. "There is a complete strong

demand coming. We believe this demand is coming in mainly led by consumer use cases scenario building up, which may be work from home, study from home. We expect this will continue. Second reason for Samsung getting into the laptop market is we are talking to a generation which has grown with mobile as their first device," Poswal said.

He said a person who has been using mobiles for 8-9 years would have a few basic requirements. "They want to have the best mobile phone experience via battery, processor and camera. Second, they want a design and a brand which makes them stand apart," he added.

"Third is of course security and fourth, which is most important, is ecosystem availability, which means my mobile phone and laptop talk to each other. The fourth aspect is the one which makes a strong case for Samsung to get a very strong powerful line, which is Book 2, in the picture," Poswal said. Unveiling the Galaxy Book

series of laptops, the company said the target market comprises professionals, enterprises, daily users and students. The laptops will be priced between ₹40,000 and ₹1.2

lakh a unit. "We will start prebooking in the next 3-4 days," Poswal added. According to IDC, India's traditional PC market, inclusive of desktops, notebooks and work-

stations, grew by 44.5% year-

over-year (y-o-y) in 2021. The notebook category was the volume driver with shipments reaching 11.6 million units. The desktop category, which saw a steep decline in 2020, managed a recovery with 30% y-o-y growth on account of strong demand from enterprises and con-

sumer segments, IDC said.

## U.P. CO-OPERATIVE SUGAR FACTORIES FEDERATION LTD. 9-A, Rana Pratap Marg, Lucknow. Telephone: (0522) 2200183, 2628310 Fax: (0522) 2627994

e-Auction Notice for sale of Scrap Online e-Auction are invited for the sale of various type of Scrap on the basis of "As is here is from Cooperative Sugar Mills of U.P.

**Particulars** Date and Time 15.03.2022 upto 6:55 PM Document upload time 26.03.2022 upto 1.00 PM Technical Bid submission (e-auction fee. EMD and other supporting documents) Date and time of opening of online e-auction 29.03.2022 From 10.00 AM to 3:00 PM

Ton, C S Scrap- Rs 2050.00 per ton, Old Bearings Rs. 3250.00 per Ton, G.I. Sheet Rs. 1500.00 per ton, Brass Scrap Rs. 2375.00 Per Qtl, Nickel Scrap Rs. 63.00 per kg, Copper Scrap is Rs. 2750.00 per Quintal. The details for submission of e-Auction will be available on the e-Auction portal http://eAuction.gov.in and also on Federation's rebsite www.upsugarfed.org from 15.03.2022. The Federation reserves the right to ancel any or all the e-Auction without assigning any reason. The decision of the Managing Director shall be final and binding.

The e-Auction EMD for M.S Scrap - Rs. 1950.00 per ton, C.I Scrap Rs.2000.00 Per

इस निविदा के सम्बन्ध में सभी संशोधन, स्पष्टीकरण, शुद्धिपत्र, परिशिष्ट, समय वृद्धि आदि को केवल http://eAuction.gov.in एवं www.upsugarfed.org पर ही दिया जायेगा । निविदादाता अद्यतन ।।नकारी के लिए नियमित रूप से इन वेबसाइट्स को पढ़ते रहें। :UPSUGARFED/-1300./SCRAP//2021-22. Managing Director

Date - 15.03.2022

**FORM A** 

## PUBLIC ANNOUNCEMENT (Under Regulation 6 of the Insolvency and Bankruptcy Board of India FOR THE ATTENTION OF THE CREDITORS OF

## ANANYA INFRA PROJECTS PRIVATE LIMITED RELEVANT PARTICULARS

M/s ANANYA INFRA PROJECTS PRIVATE LIMITED Name of corporate debtor 2. Date of incorporation of corporate 07/06/2013 Authority under which corporate Register of Companies (ROC) - Hyderabad debtor is incorporated / registered U45200TG2013PTC088236 Corporate Identity No. / Limited Liability Identification No. of corporate debtor HSE No: 6-10-113/3 RAJU COLONY, VINAYAK NAGAR. Address of the registered office BALANAGAR, HYDERABAD, Telangana, 500042, India and principal office (if any) of corporate debtor 6. Insolvency commencement date 1/03/2022(Order made available on 14/03/2022) in respect of corporate debtor 27/08/2022 Estimated date of closure of insolvency resolution process Name and registration number of JARATHI KALYANA CHAKRAVARTHY the insolvency professional acting | IBBI/IPA-003/IP-N000147/2017-2018/11612 as interim resolution professional Address and e-mail of the interim Jarathi Kalyana Chakravarthy resolution professional, as H.No: 3-4-139/5/1/1, Attapur, Hyderguda, Pillar No. 139, registered with the Board PV Express Way, Hyderabad, Telangana ,500048 Email id: jkc.jarathi75@gmail.com Address and e-mail to be used for Jarathi Kalyana Chakravarthy

correspondence with the interim H.No: 3-4-139/5/1/1, Attapur, Hyderguda, Pillar No. 139, resolution professional PV Express Way, Hyderabad, Telangana ,500048 Email id: ananyainfra2022@gmail.com 11 Last date for submission of claims 29/03/2022

12. Classes of creditors, if any, under Will identify on verification of books of accounts clause (b) of sub-section (6A) of section 21, ascertained by the interim resolution professional

13. Names of Insolvency Professionals Not available at present identified to act as Authorised Representative of creditors in a

class (Three names for each class) 14. (a) Relevant Forms and Weblink: https://www.lbbi.gov.in/home/downloads (b) Details of authorized Physical Address: Not applicable representatives are available at: Notice is hereby given that the National Company Law Tribunal has ordered the

ommencement of a corporate insolvency resolution process of the ANANYA INFRA

PROJECTS PRIVATE LTD LIMITED on 1st March 2022 (Order made available on 14/03/2022). The creditors of ANANYA INFRA PROJECTS PRIVATE LIMITED, are hereby called upon to submit their claims with proof on or before 29th March 2022 to the interim resolution professional at the address mentioned against entry No. 10. The financial creditors shall submit their claims with proof by electronic means only. All other creditors may submit the claims with proof in person, by post or by electronic means. Inancial creditor belonging to a class, as listed against the entry No. 12, shall indicate its

choice of authorised representative from among the three insolvency professionals listed against entry No.13 to act as authorised representative of the class [specify class] in Form CA-Not Applicable For Star Cement Limited Submission of false or misleading proofs of claim shall attract penalties.

Jarathi Kalyana Chakravarthy nterim Resolution Professional Date: -16/03/2022

Place: Hyderabad

h: 7893033111

financialexp.epap.in

### जाहीर नोटीस

।पिका हर्षल ठाकूर या स्व. श्री संजय पांड्रं गटकर आणि स्व. सौ मेघा संजय भाटकर, च्या गयदेशीर वारस असून त्यांनी मा. वाशी कोर्टात गरसा हक्काचा दिवाणी खटला दाखल केला आहे आणि त्यांच्या स्व.संजय पडूरंग भाटकः द्यांच्यानावे नेरुळ मध्ये फ्लॅट नं. A -२०३, मजला. वैष्णोदेवी सदन कॉ-ऑप) हौसिंग सोसायट लिमिटेड. सेक २० .प्लॉट नं. डी-१८. नेरुळ. नवी मुंबई येथे आहे त्याचे मूळ निबंधिकृत दस्तावेज क्र ११४८५/२००४ आणि ४६४१/२००६ पनवेत येथे हरवले आहेत , त्याविषयी त्यांनी संबंधित पोलीस स्टेशन तक्रार दिनांक ११/१२/२०२५ नोंदविली असून त्याचा L.P.R. NO. 1861/2021 आहे. तरी वरील दस्तावेज कोणाला मिळून आले असल्यास त्यांनी सदरील दस्तावेज आमच्य खालील कार्यालयात आण्न जमा करावेत, तसेच वरील रूम विषय कोणास काहीही हरकत असल्यास त्याची लेखी फारकत महाल जाहिरात जाहीर झाल्यापासून १५ दिवसात देण्यात यावी.

द्वारकादास अँड असोसिएटेड अडवोकेट्स अँड नोटरी पत्ता -शॉप न.७ , त्रिमूर्ति पैराडाइज सेक्टर 1६, कामोठे, नवी मुंबई, कॉन्टॅक्ट न.9821733218

### जाहीर सुचना

सर्वसामान्य जनतेस येथे सुचना देण्यात येत आहे की, बाब्राम पांडे हे ३१६/१५ आसरा को.ऑ.हौ. सोसायटी, सेक्टर-३, चारकोप कांदिवली (प.), मुंबई-४०००६७, या प्रथम मालक असून या सदनिकेचे शेअर्स सेअसर्टिकीकेट बाबुराम पांडे याच्या नावावर असून ते गहाळ झाले आहे. त्याची तक्रार चारकोप पोलीस स्टेशनमध्ये दि.१७/११/२०२१ रोजी केली. त्याचा एनसी क्र.२४६१ अस आहे. तरी कोणत्याही व्यक्तीस सेअसर्टिफीकेट सापडल्यास खालील मो.क्र. किंवा पत्त्यावर संपर्क साधावा.

मोबाईल नं.९७०२२४८४३४ पत्ता: **जी.यु. पवार** बी.ए.एल.एल.बी. वकील न्यायालय ३१६/१५ आसरा को.ऑ.हौ. सोसायटी, सेक्टर-३, चारकोप कांदिवली (प.), मुंबई-४०००६७.

### PUBLIC NOTICE

Notice is hereby given that Sudhakar Sahadeo Kawle, the owner of Room No. B/ 206, Mangal Manohar C.H.S. Ltd., Hatisker Marg, Waigankar Wadi, Prabhadevi, Mumba 400025, expired on 12/09/2018. On behal of my client, Mr. Mandar Sudhakar Kawle s/o Late Sudhakar Sahadeo Kawle, the undersigned advocate hereby invites claims or objections from other heir/s or claimant/s or objector/s for the transfer of the share and interest of the deceased member in the said flat within a period of 14 days from the publication of this notice, with copies of proofs to support the claim/objection. If no claims objections are received within the period prescribed above, my clients shall be at the liberty to deal with the shares and interest of the deceased member in the manner he

Place: Mira Road, Thane Date: 16/03/2022 Advocate High Court 004, B-31, Amrapali Shanti Nagar Sector 11, Near TMT Bus Stop Mira Road East, Thane 401107

("Delisting Offer")

This Public Notice is to be read together with:

Photo Limited - Delisting Offer".

Last Date for Upward Revision or

**Bid Opening Date** 

Withdrawal of Bid

**Bid Closing Date** 

Floor Price Per Share

papers, as applicable.

Stock Exchange.

Indicative Price Per Share

Exchanges dated December 01, 2021 (the "IPA");

Please note the following in respect of the Delisting Offer:

Lakshadeep (Marathi - Mumbai Edition) (the "DPA"); and

PUBLIC NOTICE FOR THE ATTENTION OF THE PUBLIC SHAREHOLDERS OF

**Jindal Photo Limited** 

(CIN: L33209UP2004PLC095076)
Registered Office: 19th K.M. Hapur Bulandshahr Road, P.O. Gulaothi Bulandshahr Uttar Pradesh - 203 408
Corporate Office: Plot No. 12, Sector B - 1, Local Shopping Complex, Vasant Kunj, New Delhi - 110 070
Tel.: +91 11 4032 2100 Website: www.jindalphoto.com, Email: cs\_jphoto@jindalgroup.com

This Public Notice is being issued by Sundae Capital Advisors Private Limited ("Manager" or "Manage

to the Offer") for and on behalf of the Acquirer, Soyuz Trading Company Limited, along with Concatenate

Advest Advisory Private Limited and other members of promoter and promoter group of Jindal Photo

Limited, (the "Acquirer") to the Public Shareholders as defined under Regulation 2(1)(t) of the Securities and Exchange Board of India (Delisting of Equity Shares) Regulations, 2021, as amended, ("SEBI

Delisting Regulations") (as defined below) ("Public Shareholders") of Jindal Photo Limited (the

"Company") in respect of the proposed acquisition of the fully paid up equity shares of the company with

a face value Rs. 10 each ("Equity Shares") that are held by the Public Shareholders and consequent

oluntary delisting of the equity shares of the Company from the BSE Limited ("BSE") and National Stock

Exchange of India Limited ("NSE") (BSE and NSE are collectively referred to as the "Stock Exchanges"

a) Initial Public Announcement made by the Managers to the Offer on behalf of the Acquirers to the Stock

b) the detailed public announcement in connection with the Delisting Offer, published on March 08, 2022 in

The Acquirer(s) have completed the dispatch of Letter of Offer along with Bid cum Acceptance Form / Bid Form through e-mail / speed post / registered post to all the shareholders of the Company on March 10, 2022 who were

holding Equity Shares as on the Specified Date (i.e. March 04, 2022). In the event of accidental omission to

dispatch the Letter of Offer or non-receipt of the Letter of Offer by any Public Shareholder or any Public

Shareholder who has bought the Equity Shares after Specified Date, they may obtain a copy of Letter of Offer by writing to the Registrar to the Delisting Offer, Link Intime India Private Limited, at their address 'C - 101, 1" Floor,

247 Park, L B S Marg, Vikhroli West, Mumbai - 400 083, Maharashtra', clearly marking the envelope "Jindal

The shareholder can participate / tender their Equity Shares of the Company ("Equity Shares") under the Delisting Offer through the reverse book-building process in accordance with the SEBI Delisting Regulations

**DELISTING OFFER** 

March 24, 2022 Thursday

The Public Shareholders may also obtain copies of Letter of Offer from the website of the BSE at

www.bseindia.com or NSE at www.nseindia.com, or from the website of the Registrar to the Offer, at

FOR EQUITY SHARES HELD IN PHYSICAL FORM: Before submitting the Bid Form to the Seller Member(s).

you must execute valid share transfer deed(s) in respect of the Equity Shares intended to be tendered under the Delisting Offer and attach thereto all the relevant **original physical share certificate(s). The share transfer deed(s)** shall be signed by the Public Shareholder (or in case of joint holdings by all the joint holders in the same

order) in accordance with the specimen signature(s) recorded with the Company and shall also be duly

witnessed. A copy of any signature proof may be attached to avoid any inconvenience. In case, the sole/any joint holder has died, but the share certificate(s) are still in the name of the deceased person(s), please enclose the

requisite documents, i.e., copies of death certificate/Will/Probate/Succession Certificate and other relevant

Please refer Para 15 of DPA and Para 11 of LOF for Detailed Procedure and Methodology of Bidding through

Every person who desires to avail of the Delisting Offer may do so pursuant to independent inquiry, investigation

and analysis and shall not have any claim against the Acquirer, the Manager to the Offer or the Promoter, or the Company or the Registrar to the Offer or the Buyer Broker whatsoever by reason of any loss which may be

suffered by such person consequent to or in connection with such Offer and tender of equity shares through

reverse book building through Acquisition Window Facility or OTB or otherwise whether by reason of anything

This Public Notice is issued only for the purpose of informing the shareholders who have not received the Letter of

Tel.: +91 22 6700 0639

Sundae Capital Advisors Private Limited SEBI Regn. No.: INM000012494

E-mail: jpl.delisting@sundaecapital.com

Contact Person: Anchal Lohia / Ridima Gulati

Website: www.sundaecapital.com

ISSUED FOR AND ON BEHALF OF THE ACQUIRERS BY THE MANAGER TO THE OFFER

per Equity Share

<u>www.linkintime.co.in</u> and the website of the Company at <u>www.jindalphoto.com</u>.

March 17, 2022 Thursday Bids can be placed only during normal

March 23, 2022 | Wednesday | trading hours of the secondary market

Rs. 268.04/- (Rupees Two Hundred and Sixty Eight and Four Paise only

Rs. 269/- (Rupees Two Hundred and Sixty Nine only) per Equity Share

c) the letter of offer dated March 08, 2022 in connection with the Delisting Offer ("Letter of Offer")

(i) Business Standard (English - all editions); ii) Business Standard (Hindi - all editions); and iii) Mumbai

### **PUBLIC NOTICE**

NOTICE is hereby given that, MR CHANDRAKANT PURSHOTTAM SHAH with his wife MRS. SMITA CHANDRAKANT SHAH was a co-owner Flat No.C-002 and was member of Patel Nagar Co operativeHousing Society Ltd., M.G. Cross Road No.4, Kandivali (West), Mumba 400067. Mr. Chandrakant Purshottam Shah has expired on 24.05.2019 intestate leaving behind him his legal heirs Mrs. Smita Chandrakant Shah and Mr. Sandeep Chandrakant Shah. Mrs. Smita Chandrakant Shah, co-owner in respect o said flat and legal heir of the deceased Chandrakant Purshottam Shah, hac executed a Release Deed dated 14/09/2021 n favour of another legal heir and her sor MR. SANDEEP CHANDRAKANT SHAH Mr. Sandeep Chandrakant Shah has applied for transfer of aforesaid Flat No.C-002 in the society record in his favour. If anybody has any objection for such transfer in favour of the Mr. Sandeep Chandrakant Shah, then h she, within 15 days from this publication may / shall raise written objection along with valid documents to the undersigned a Suruchi Corner, Opp. Bandra Court, Anant Kanekar Marg, Bandra (E), Mumbai 400051 The objection from anybody, beyond the aforesaid stipulated period, shall not be taken into consideration, which please note Advocate Sandeep Kumar Singh Mobile : 8600844972

### जाहीर सूचना

सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, माझे अशील हे फ्लॅट क्र.५०७ विंग ए, ५वा मजला, क्षेत्रफळ सुमारे ५५० चौ.फु., चंद्रा भुवन कोहौसोलि. म्हणून ज्ञात इमारत, चंद्रलोंक ए, ९७, नेपियन्सी रोड, मुंबई-४००००६, जमीन सी.एस.क्र.१६४, डी वॉर्ड, मुंबई शहर (यापुढे सदर फ्लॅट म्हणून संदर्भ) तसेच चंद्रा भुवन कोहौसोलि म्हणून ज्ञात सोसायटीद्वारे वितरीत अनुक्रमांव २८१ ते २८५ धारक भागप्रमाणपत्र क्र.५६ यासह (यापुढे सदर शेअर्स) सर्व जागा श्रीमती हन्साबेन ऊर्फ हन्सा भानु ऊर्फ भानुचंद्र शाह यांच्याकडून सर्व अधिकार, हक व हित खरेदी व प्राप्त करू इच्छित

जर कोणा व्यक्तीस सदर फ्लॅट/शेअर्सबाबत विक्री, भाडेपट्टा, तारण, बक्षीस, अधिभार अदलाबदल, मालकीहक्क इत्यादी किंवा अन्य इतर स्वरुपाचा कोणताही अधिकार, हक हित, दावा व मागणी असल्यास त्यांनी खालील स्वाक्षरीकर्ताकडे लेखी स्वरुपात सदर सूचना प्रकाशन तारखेपासून १५ (पंधरा) दिवसांच्या आत योग्य पुराव्यांसह कळवावे अन्यथा वर नमुद सदर फ्लॅट/शेअर्सबाबतचे सर्व अधिकार व मालकीहक हे अशा दाव्यांच्या संदर्भाशिवाय माझ्या अशिलाकडे हस्तांतर केले जातील आणि ते यापुढे त्याग केले आहेत म्हणून समजले जाईल.

सही/-श्री. अजित डी. मांजरेकर वकील उच्च न्यायालय ४०१, श्री सत्यम अपार्टमेंट, आर.एम. रोड, दहिसर पुलाजवळ, दहिसर (प.) मुंबई-४०००६८. दूर.:०२२-२८९००२३०/९६९९६६७०९०

ठिकाण: मुंबई दिनांक: १६.०३.२०२२

## कायद्याचे प्रकरण २१ चे भाग १ अंतर्गत नोंदणीबाबत सूचना देण्याची जाहिरात

(कंपनी कायदा २०१३ च्या कलम ३७४(बी) आणि कंपनी (नोंदणीस प्राधिकृत) अधिनियम, २०१४ चे नियम ४(१) नुसार)

नमुना क्र. युआरसी-२

- . येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनी कायदा २०१३ चे कलम ३६६ चे उपकलम (२) नुसार शेअर्सद्वारा कंपनी मर्यादित म्हणून कंपनी कायदा २०१३ चे प्रकरण २१ चे भाग १ अंतर्गत एस आरके एवाय कन्सल्टींग ग्रुप एलएलपी या एलएलपी संस्थेची नोंदणी करण्यासाठी सेन्ट्रल रजिस्टेशन सेन्टर, सहकार मंत्रालय येथील कंपनी निबंधकांकडे १५ दिवसानंतर परंतु ३० दिवसांच्या समाप्तीपुर्वी अर्ज करण्यात येणार आहे.
- ं कंपनीचे प्रमुख उद्दिष्ट खालीलप्रमाणे: सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, इंटिग्रेशन, मेंटेनन्स अंमलबजावणी यासह पण मर्यादित न ठेवता तंत्रज्ञान आधारित उपाय आणि सेवा प्रदान करणे; हार्डवेअर आणि नेटवर्किंग नियोजन, डिझाइन, एकत्रीकरण, उत्पादन आणि अंमलबजावणी; डिजिटल तंत्रज्ञान, व्यवसाय प्रक्रिया, व्यवसाय स्टार्टअप, विक्री आणि विपणन यावर सल्लामसलत; सॉफ्टवेअर डिजिटल तंत्रज्ञान, सोल्यूशन्स, हार्डवेअर प्रक्रिया आणि व्यावसायिक गरजा यावर प्रशिक्षण; विश्लेषण आणि व्यवसाय अंतर्दृष्टी आधारित तंत्रज्ञान आणि उपाय; डिजिटल तंत्रज्ञान आणि उपाय; कंपन्यांना नवीन सेटअप त्वरीत सुरू करण्यात मदत करण्यासाठी ऑफिस सोल्यूशन्स आणि सेवा; स्टार्टअप इनक्यूबेटर आणि प्रवेगक जे भारतात आणि जागतिक स्तरावर व्यवहार्य उपक्रमांमध्ये वाढण्यासाठी नवीन कल्पनांचे पोषण, निधी आणि मदत करेल.
- . नियोजित कंपनीचे मेमोरेण्डम आणि आर्टिकल्स ऑफ असोसिएशनचे प्रती कं पनीचे बी/१२०२, दी कॅपिटल, जी ब्लॉक, वांद्रे (पुर्व), वांद्रे, मुंबई-४०००५१, महाराष्ट्र, भारत येथे निरीक्षणासाठी उपलब्ध आहेत
- येथे सूचना देण्यात येत आहे की, कोणाही व्यक्तीचा सदर अर्जास आक्षेप असल्यास त्यांनी त्यांचे आक्षेप लेखी स्वरुपात सेंट्रल रजिस्ट्रेशन सेंटर (सीआरसी) येथील निबंधक, इंडियन इन्स्टिट्युट ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स (आयआयसीए), प्लॉट क्र.६,७,८ सेक्टर ५, आयएमटी मनेसार, जिल्हा गुरगाव (हरियाणा)-१२२०५० येथील निबंधकांकडे सदर सूचना प्रकाशन तारखेपासून २१ दिवसांत पाठवावेत. तसेच एक प्रत कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात पाठवावी.

आज दिनांकीत १५ मार्च, २०२२ एसआरकेएवाय कन्सल्टींग ग्रूप एलएलपी सही/-आलोक कुमा पदसिद्ध भागीदार डीआयएन:0२७३0९५६

पत्ता: फ्लॅट क्र.ए३-२०२, लुन्कड स्कायवाय, रिलायन्स फ्रेशजवळ, विमान नगर, पुणे-४११०१४, महाराष्ट्र, भारत.

## नोटीस

श्रीमती सुलोचनादेवी सिंघानिया स्कूल ट्रस्ट संचलित, श्रीमती सुनीतीदेवी सिंघानिया स्कूल **पोखरण रोड क्र. २, ठाणे,** याचे व्यवस्थापन बदल करण्याचे ठरवले असून यापुढे या शाळेचे व्यवस्थापन श्रीमती सुनीतीदेवी सिंघानिया हॉस्पिटल ट्रस्ट असे असेल. या बाबत कोणालाही कोणतीही हरकत किंवा सूचना करणे आवश्यक वाटल्यास त्यांनी आजपासून १५ दिवसाच्या आत शिक्षण उपसंचालक बृहूनमुंबई, जवाहर बाल भवन, चरणी रोड, मुंबई ४००००४ येथे पाठवाव्यात. त्यानंतर प्राप्त सूचना व हरकर्तींचा विचार करण्यात येणार नाही.

श्रीमती सुनीतीदेवी सिंघानिया हॉस्पिटल ट्रस्ट श्रीमती सुलोचनादेवी सिंघानिया स्कूल ट्रस्ट मुंबई मुंबई

येथे सूचना देण्यात येत आहे की**, नविन फ्लोराईन इंटरनॅशनल लिमिटेड** यांचा नोंदणी पत्ता: कार्यालय क्र.६०२, नटराज बाय रुस्तमजी, पश्चिम द्रुतगती महामार्गाजवळ, सर मथुरादास वासनजी रोड, अंधेरी पुर्व, मुंबई-४०००६९, महाराष्ट्र यांचे खाली नमुद समभाग हरवले आहेत आणि सदर समभाग धारक) खरेदीदारांनी दुय्यम भागप्रमाणपत्र वितरणासाठी कंपनीकडे अर्ज केला आहे

जर कोणा व्यक्तीस उपरोक्त शेअर्सबाबत काही दावा असल्यास त्यांनी कंपनीचे नोंदणीकृत कार्यालयात आजपासून १५ दिवसांत कळवावे. अन्यथा कंपनीकडून पुढील कोणतीही सूचना न देता उपरो<del>त</del> अर्जदारास दुय्यम भागप्रमाणपत्र वितरीत करण्याची प्रक्रिया सुरू करेल.

	3	. 3		
फोलिओ	भागधारक/संयुक्त भागधारकाचे	भागांची	अनुक्रमांक	प्रमाणपत्र
क्र.	नाव	संख्या	पासून-पर्यंत	क्र.
२१००३३१३	उर्विश परमानंद पटेल, वनलिला रमनलाल पटेल यांच्यासह संयुक्तपणे	ч	४७४१४५६-४७४१४६०	५५३१६७
२२०१०४९६	वनलिला रमनलाल पटेल, उर्विश परमानंद पटेल यांच्यासह संयुक्तपणे	ч	४७७८१५४१-४७७८१५४५	५५३१७६
१६०१४३१३	परमानंद चिमनलाल पटेल, उर्विश परमानंद पटेल यांच्यासह संयुक्तपणे	ч	8440864-39909FR	५५३१३५
२२००३२२७	वनलिला रमनलाल पटेल, परमानंद चिमनलाल पटेल यांच्यासह संयुक्तपणे	ч	७४७७८१५०१-४७७८१५०५	५५३१७१
१६०१४३१८	परमानंद चिमनलाल पटेल, वनलिला रमनलाल पटेल यांच्यासह संयुक्तपणे	ч	X9965008-X996800A	५५३१३६
ठिकाण: मुं दिनांक: ०८	बई ८.०३.२०२२	सही/ उर्विश पी.		ो/- ना पटेल

## **P**ICICI Bank

आय सी आय सी आय बँक लिमिटेड. रजिस्टर्ड ऑफिस: आय सी आय सी आय बँक टॉवर, चकली सर्कल जवळ, जुना पादरा रोड, वडोदरा, गुजरात - ३९० ००७. कॉपीरेट ऑफिस: आय सी आय सी आय बँक टॉवर्स, बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स, मुंबई - ४०० ०५१. **आय सी आय सी आय बँक लि., फिनिक्स मार्केट सिटी शाखेच्या** वतीने

शाखा स्थलांतरित करण्याबाबत १७ जानेवारी २०२२ रोजी प्रकाशित झालेल्या वृत्तपत्रातील जाहिरातीच्य संदर्भात, आम्ही तुम्हाला कळवू इच्छितो की शाखा स्थलांतराची **तारीख १६ मार्च २०२२ ते १९ मार्च २०२२** 

पर्यंत संधारित करण्यात आली आहे. आम्ही आपल्याला कळवू इच्छितो की १९ मार्च २०२२ पासून आम्ही अधिक सोयीस्कर ठिकाणी स्थलांतः

करत आहोत. नवीन ठिकाणाचा पत्ता खाली नमूद केल्याप्रमाणे आहे: आय सी आय सी आय बँक लिमिटेड, तळमजला, जेनिक बिल्डिंग, सी.टी.एस नं. २६७ - बी (भाग), कुल फायर ब्रिगेड स्टेशनच्या पुढे, एल. बी. एस रोड, कुर्ला वेस्ट, मुंबई-४०००७०.

भापल्या खाते क्रमांकामध्ये किंवा आपल्याला दिलेल्या सुरक्षा आयटम्समध्ये काहीही बदल होणार नाही. भापल्या फिनिक्स मार्केट सिटी शाखेत लॉकर धारण करणाऱ्या ग्राहकांसाठी खालील मार्गदर्शक तत्त्वे लाः

आमच्या शाखेचे स्थलांतर करण्याच्या प्रक्रियेत, आम्ही वर नमूद केल्याप्रमाणे सुरक्षित ठेव लॉकर देखील यावर स्थलांतरित करणार आहोत. लॉकर युनिट्सचे स्थलांतर १७ मार्च २०२२ रोजी सुरू होईल आणि ते १९ मार्च २०२२ रोजी नवीन ठिकाणी स्थापित केले जातील.

जर तुम्हाला तुमचे लॉकर नवीन ठिकाणी चालवणे सुरू ठेवायचे असेल तर आम्ही तुम्हाला तुमचे लॉकर रिकार् करण्याची आणि त्यातील सामग्रीचा ताबा् घेण्याची विनंती करतो. कृपया १७ मार्च २०२२ पूर्वी असे करा. तुम्ही ग्मच्या सोयीनुसार, १९ मार्च २०२२ नंतर बँकिंग तासांदरम्यान कधीहीँ, नवीन ठिकाणी बदलू शकता नर तुम्ही तुमचे लॉकर रिकामे करू शकत नसाल, तर आम्हाला लॉकर युनिट्स, त्यातील सामग्रीसह हलवा

लागतील. लॉकर युनिट्स योग्य देखरेखीखाली हलवले जातील आणि त्यांना काळजीपूर्वक हाताळ प्रत्येक खबरदारी घेतली जाईल.

आम्ही तुम्हाला सदैव सर्वोत्तम सेवा देण्याचे आश्वाशन देत आहोत

आपला शुभचिंतक,

उपशाखा व्यवस्थापक फिनिक्स मार्केट सिटी शाखा

## जाहीर नोटीस

याद्वारे कळविणेत येते की **श्री. अखलाख अहमद फक्रुद्दीन पटेल** रा. वांद्रे पोलीस लेन, एफ/२५, वांद्रे (प.), मुंबई-४०००५० हे कार्यरत शासकीय कर्मचारी दि. १५/०४/२०२१ रोजी मयत झाले.

	मृत्युपश्चात त्याना पुढ नमुद कलप्रमाण कायदशार वारस आहत.					
अ.	नाव	वय	मृत			
क्र.	(विवाहीत महीला असल्यास लग्नापूर्वीचे व		व्यक्तीशी			
	लग्नानंतरचे अशी दोन्ही नावे नमुद करावीत)		नाते			
१)	श्रीमती नसीमबानु फक्रुद्दीन पटेल/श्रीमती नसीमबनु					
	हयातचाँद पटेल	४५ वर्ष	बहीण			
२)	श्रीमती सायराबानु फक्नुद्दीन पटेल/सायराबानु					
	मेहबुबपाशा पटेल	५६ वर्ष	बहीण			
3)	श्रीमती हुरबानु फक्रुद्दीन पटेल/हुरबानु					
	जलालउद्दीन रुकुंदी	५२ वर्ष	बहीण			
8)	श्री. बाबसाहेब फक्रुद्दीन पटेल	५८ वर्ष	भाऊ			
۷)	श्री. जाकीरहुसेन फक्रुद्दीन पटेल	५० वर्ष	भाऊ			
ξ)	श्री. अब्दुलगफुर फक्रुद्दीन पटेल	४६ वर्ष	भाऊ			
		` , `	o · · ·			

उक्त नमुद वारसांना उक्त नमुद व्यक्ति पश्चात त्यांच्या निवृत वेतन/प्रॉव्हीडंट फंड, अनुकंपा तत्वासीठी शासकीय कर्मचाऱ्याचे वारस या नात्याने वारस दाखला हवा असल्याने तसा अर्ज तहसीलदार अंधेरी यांचेकडे केला आहे.

त्या अनुषंगाने कुणा व्यक्तीचा आक्षेप असल्यास त्यांनी तहसीलदार अंधेरी यांचे कार्यालय, दादाभाई नौरोजी रोड, अंधेरी (प.), मुंबई-४०००५८ यांचेकडे लेखी पुराव्यासह नोटीस प्राप्त झालेपासून ७ दिवसात संपर्क साधावा अन्याथा प्रकरणी आक्षेप नाही असे समजून निर्णय घेणेत येईल.

> अर्जदाराचा नाव पत्ता नसीमबानु हयातचाँद पटेल

एफ/२५, वांद्रे पोलीस लेन, आर.के. पाटकर मार्ग, दिनांक: १६-०३-२०२२ वांद्रे (प.), मुंबई-४०००५०.

## धनवर्षा फिनवेस्ट लिमिटेड

**नोंदणीकृत कार्यालयः** २रा मजला, इमारत क्र.४, डी.जे. हाऊस, जुना नागरदास रोड, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००६९. दूर.:+९१-२२-२८२६४२९५, **वेबसाईटः www.dhanvarsha.co, सीआयएनः** एल२४२३१एमएच१९९४पीएलसी३३४४५७

### धनवर्षा फिनवेस्ट लिमिटेडची विशेष सर्वसाधारण सभा व्हिडीओ कॉन्फरन्सींग/अन्य टृकश्राव्य माध्यमाने घेण्याबाबत सदस्याना सूचना

सदस्यांना सूचना देण्यात येथे येत आहे की, **धनवर्षा फिनवेस्ट लिमिटेड** (कंपनी) ची विशेष सर्वसाधाणर सभा (ईजीएम) सोमवार, दिनांक ११ एप्रिल, २०२२ रोजी दु.३.००वा. सामायिक ठिकाणी सदस्यांच्या वास्तविक उपस्थितीशिवाय व्हिडीओ कॉन्फरन्सींग (व्हीसी)/अन्य दृकश्राव्य माध्यमाने (ओएव्हीएम) मार्फत कंपनी कायदा २०१३ च्या लागु तरतुदी (कायदा) आणि त्यातील नियमाअंतर्गत आणि सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेन्टस) रेग्युलेशन्स २०१५ (लिस्टींग रेग्युलेशन्स) सहवाचिता सहकार मंत्रालयाद्वारे वितरीत परिपत्रक सर्वसाधारण परिपत्रक क्र.१४/२०२० दि.८ एप्रिल, २०२०, १७/२०२० दि.१३ एप्रिल, २०२०, ३३/२०२० दि.२८ सप्टेंबर, २०२०, ३९/२०२० दि.३१ डिसेंबर, २०२०, १०/२०२१ दि.२३ जून, २०२१ आणि २०/२०२१ दि.८ डिसेंबर, २०२१ (यापुढे एमसीए परिपत्रक) आणि सेबीद्वारा वितरीत परिपत्रक क्र.सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी१/सीआयआर/पी/२०२०/७९ व सेबी/एचओ गिएफडी/सीएमडी२/सीआयआर/पी/२०२१/११, दि.१२ मे, २०२० आणि दि.१५ जानेवारी २०२१ नुसार ईजीएम घेण्याच्या सूचनेत नमुद विषयावर विमर्ष करण्याकरिता होणार आहे.

एमसीए परिपत्रके व सेबी परिपत्रकानुसार ईजीएम सूचना ज्या सदस्यांचे ई–मेल कंपनी किंवा संबंधित डिपॉझिटरी सहभागीदार (डीपी) कडे नोंद आहेत त्यांना ई–मेलने पाठविण्यात आले आहे. ईजीएमची सूचना कंपनीच्या www.dhanvarsha.co आणि स्टॉक एक्सचेंजेच्या अर्थात बीएसई लिमिटेडच्या vww.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

सदस्यांना त्यांचे मत ईजीएम सूचनेत नमुद विषयावर ईजीएम दरम्यान ई-वोटिंग प्रणालीने किंवा विद्युत मतदान प्रणालीने रिमोटमार्फत देता येईल. रिमोट ई-वोटिंग/सदस्यांकरिता ई-वोटिंगची पद्धत डिमॅट स्वरुपात भागधारक, वास्तविक भागधारक आणि ज्या सदस्यांचे ई-मेल नोंद नाहीत अशांकरिता

सदस्यांना ईजीएममध्ये व्हीसी/ओएव्हीएम सुविधेमार्फतच उपस्थित व सहभागी होता येईल ज्याचे तपशील ईजीएम सूचनेत देण्यात आले आहे. व्हीसी/ओएव्हीएममार्फत ईजीएममध्ये उपस्थित सदस्यांची कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०३ अन्वये गणसंख्या उद्देशाकरिता मोजणी केली जाईल.

## ईजीएम सुचना प्राप्त करण्यासाठी ई-मेल नोंद/अद्यायावत करण्याची पद्धत:

एमसीए व सेबी परिपत्रकानुसार कोणाही सदस्यास ईजीएम सूचनेच्या वास्तविक प्रती दिल्या जाणा नाहीत. ज्या सदस्यांनी अद्यापी त्यांचे ई–मेल कंपनी/ठेवीदार सहभागीदाराकडे नोंद केले नाहीत त्यांनी त्यांचे ई–मेल नोंद करून ईजीएम सूचना प्राप्त करण्यासाठी आणि/किंवा व्हीसी/ओएव्हीएम सुविधेने ईजीएममध्ये सहभागी होण्यासाठी लॉगईन तपशिलाकरिता खाली नमुद केलेल्या प्रक्रियेचे पालन करावे.

वास्तविक फोलिओ क्रमांक, भागधारकाचे नाव, भाग प्रमाणपत्राची स्कॅन प्रत (दर्शनी व मागील भागधारणा: बाजू), पॅन (स्वसाक्षांकित पॅनकार्ड स्कॅन प्रत), आधार (स्वसाक्षांकित आधारकार्ड स्कॅन प्रत) असे सर्व आवश्यक तपशील निबंधक व हस्तांतर प्रतिनिधी यांना subodh@mcsregistrars.com/कंपनीला corpsec@dhanvarsha.co वर ई-मेल करावे.

डिमॅट तुमचे संबंधित ठेवीदार सहभागीदार (डीपी) कडे तुमचा ई-मेल व मोबाईल क्रमांक भागधारणाः कपया अद्यायावत करावा.

> धनवर्षा फिनवेस्ट लिमिटेडकरित सही/ ललित चेंदवणक

ठिकाण: मुंबई दिनांक: १५ मार्च, २०२२

कंपनी सचिव व सक्षम अधिकारी

## ट्रान्सवॉरन्टी फायनान्स लिमिटेड

**नोदणीकृत कार्यालय:** ४०३, रीजेंट चेंबर्स, नरिमन पॉइंट, मुंबई -४०००२१. दुरध्वनीः ४००१ ०९०० फॅक्सः ४००१ ०९९९

### ई-मेल:companysecretary@transwarranty.com, वेबसाइट:www.transwarranty.com टपाल मतदान आणि रिमोट ई-वोटिंग माहितीची सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनी कायदा, २०१३ (अधिनियम) च्या कलम ११० आणि इतर लागू तरतुर्दीचे पालन करून, कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ च्या सहवाचिता नियम २० आणि नियम २२ (नियम), सिक्युरिटीज ॲण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंटस्) रेग्युलेशन्स २०१५ चे नियम ४४ (लिस्टींग रेग्युलेशन्स), भारतीय कंपनी सचिव संस्थेद्वारा वितरीत सर्वसाधारण सभेवरील सचिवप्रमाण -२ कोणत्याही वैधानिक फेरफार(रे) किंवा त्यातील पुनर्अधिनियम(चे) यांचा सध्या अंमलात असलेला समावेश, सर्वसाधारण परिपत्रक क्र.१४/२०२० दि.८ एप्रिल २०२०, सर्वसाधारण परिपत्रक क्र.१७/ जनतराता समानवा, चावतायाचा मार्चक क्र.५) रुपर १६.८ एकरा २५२, सचनावाया मार्चक क्र.५) २०२० दि.१५ प्रिलि २०२०, सर्वेसाधारण परिपत्रक क्र.२२/२०२० दिनांक १५ जून २०२०, सर्वेसाधारण परिपत्रक क्र.३३/२०२० दि.२८ सप्टेंबर, २०२०, सर्वेसाधारण परिपत्रक क्र.३९/२०२० दि.३१ डिसेंबर, २०२०, सर्वसाधारण परिपत्रक क्र.१०/२०२१ दि.२३ जुन्, २०२१ आणि सर्वसाधारण परिपत्रक क्र.२०/२०२१ दि.८ डिसेंबर, २०२१ रोजी सहकार मंत्रालयाने जारी केले घडामोडी, भारत सरकार ('एमसीए') आणि इतर लागू कायदे आणि नियमांच्या अधीन राहून, कंपनीने **मंगळवार, १५ मार्च, २०२२ रोजी,** सर्व सदस्यांना इलेक्ट्रॉनिक पध्दतीने, रिमोट ई-मतदानाकरिता लॉगिन आयडी आणि पासवर्डच्या तपशिलांसह टपाल मतदान सूचना पाठवण्याचे काम पूर्ण केले आहे, ज्यांचे ईमेल पत्ते डिपॉझिटरी सहभागीदार किंवा कंपनी किंवा लिंकइन टाईम इंडिया प्रा.लि. कंपनीचे निबंधक आणि हस्तांतरण प्रतिनिधी (लिंक इनटाइम किंवा आरटीए) सह नोंदणीकृत आहेत, ठराव पास करण्याकरिता केवळ रिमोट ई-व्होटिंगद्वारे टपाल मतदानाद्वारे कंपनीच्या सदस्यांची मंजूरी मिळविण्यासाठी: १. विशेष ठराव म्हणून कंपनीच्या मेमोरेंडम ऑफ असोसिएशनच्या उद्देश खंडामध्ये बदल. २. अधिकृत भाग भांडवलात वाढ आणि परिणामी कंपनीच्या मेमोरॅंडम ऑफ असोसिएशनमध्ये एक सामान्य ठराव म्हणून वदल. ३. विशेष ठराव म्हणून आर्टिकल ऑफ असोसिएशनचा नवीन संच स्वीकारणे. ४. विशेष ठराव म्हणून कंपनी कायदा, २०१३ च्या कलम १८६ अंतर्गत गुंतवणूक/कर्ज/हमी/प्रतिभूतीकरिता मंजूरी.

## रिमोट ई-व्होटिंग

कंपनीने रिमोट ई-व्होटिंग करिता नॅशनल सर्व्हिसेस डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) ची सेवा प्रदान केली आहे. या व्यक्तीचे नाव समासदांच्या नोंदवहीत किंवा डिपॉझिटरीजद्वारे ठेवलेल्या लामार्थी मालकांच्या यादीत नोंद तारखेला देसते, म्हणजेच **शुक्रवार, ४ मार्च, २०२२** रोजी फक्त रिमोट ई-व्होटिंगच्या सुविधेचा लाभ घेण्यास पात्र असेल. रिमोट ई-वोटिंग बुधवार, १६ मार्च, २०२२ रोजी स. ९:००वा. (भाप्रवे) सुरू होईल आणि गुरुवार, १४ एप्रिल, २०२२ रोजी साथ. ५:००वा. (भाप्रवे) समाप्त होईल. तदनंतर मतदानासाठी एनएसडीएलद्वारे रिमोट ई-व्होटिंग पघ्दत अक्षम केले जाईल आणि सदस्यांना उक्त तारीख आणि वेळेच्या पुढे इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान करण्याची परवानगी दिली जाणार नाही. ज्या सदस्यांनी डिमॅट स्वरूपात, वास्तविक स्वरूपात भागधारणा घेतली असल्यास त्यांनाच रिमोट ई-व्होटिंगद्वारे मत देता येईल आणि ज्या सदस्यांनी त्यांचे ई-मेल पत्ते नोंदणीकृत केले नाहीत अश

### . वदस्यांसाठी टपाल मतदान सूचनेत प्रदान केले आहे. ई-मेल पत्ता नोंदणी करण्याची पद्धत आणि महत्त्वाची सूचना :

. डीमॅट भागधारकांना त्यांच्या संबंधित डिपॉझिटरी सहभागींशी संपर्क साधण्याची विनंती केली जाते. वास्तविक भागधारकांना कंपनीच्या निबंधक आणि हस्तांतर प्रतिनिधीशी संपर्क साधण्याची विनंती केली जाते

. लेक इनटाइम इंडिया प्रा. लि. च्या einward.ris@kfintech.com वर ईमेल पत्ता, मोबाईल नंबर, पॅन कार्डची वयं-साक्षांकित पत आणि भाग प्रमाणपत्राची पत प्रदान करून विनंती पत्राची स्वाक्षरी केलेली पत सोबत. ईमेल विनंती सेबी परिपत्रक दि.३ नोव्हेंबर २०२१ रोजीच्या सहवाचिता सेबी परिपत्रक दि.१४ डिसेंबर २०२१, वास्तविक

भागधारकान त्यांचे पॅन, संपूर्ण केवायसी तपशील (पोस्टल पत्ता पिनसह, मोबाइल नंबर, र्देभेल पत्ता, बँकेने तपशील, स्वाक्षरीसह) आणि फॉर्म आयएसआर-१ मधील नामांकन तपशील लवकरात लवकर बमा करावी. वरीलपैकी कोणतेही दस्तऐवज/तपशील कंपनी/आरटीए कडे दि १ एप्रिल २०२३ रोजी किंवा नंतर उपलब्ध न झाल्यास, सेबीच्या परिपत्रकानुसार वास्तविक भागधारकांचे फोलिओचा निकाल थांबवले जातील. सेबी श्वारपास, सबाच्या पारप्रकानुसार वास्तावक माग्यारकाच कालाआचा निकाल बाबवल बाताल. सबा परिपत्रकानुसार, वास्त्रविक माग्यारकांना त्यांच्या भाग्यारणेच लवकरात लवकर डीमटेरिअलावड्रोशन करण्याची विनंती केली बाते, हस्तातरण/प्रसारण विनंत्यासह कोणत्याही गुंतवण्कृत्वार सेवेच्या विनंत्यांवर केवळ डीमटेरिअलाइज्ड पध्दतीत प्रक्रिया केली जाईल. डिमटेरिअलायझेशनची विनंती लिंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट लि., कंपनी निबंधक आणि हस्तांतर प्रतिनिधी ला सावर केली बाऊ शकते.

ई-मतदानाशी संबंधित कोणत्याही शंका किंवा तक्रारी असल्यास, सदस्य www.evoting.nsdl.com च्या डाउनलोड विभागात उपलब्ध मदत आणि वारंवार विचारले जाणारे प्रश्न (एफएक्यू) आणि ई-व्होटिंग वापरकर्ता पुस्तिका पाह शकतात किंवा टोल फ्री कमांक: १८०० १०२० ९९० आणि १८०० २२ ४४ ३० कॉल करू शकतात किंवा कु. सरिता मोटे यांना evoting@nsdl.co.in वर विनंती पाठवा किंवा नोंदणीकृत ई-मेल किंवा संबंधित बार्बीवर टेपाल मतदान सूचना न मिळाल्याबद्दल कोणत्याही स्पष्टीकरणासाठी किंवा विनंत्यांसाठी

companysecretary@transwarranty.com वर ई-मेल करावे ई-वोर्टिग आणि निकाल जाहीर करण्याकरिता तपासनीस ः कंपनीच्या संचालक मंडळाने, टपाल मतदान रिमोट ई-व्होटिंगद्वारे निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडण्याकरिता

श्री. योगेश शर्मा (आयसीएसआय सदस्यत्व क्रमांक एफसीएस ११३०५), मालक सी. एस. योगेश शर्मा ॲण्ड कं. (कार्यरत कंपनी सचिव), यांची तपासनीस ('स्क्रुटिनायझर') म्हणून नियुक्ती केली आहे. पाल मतदान सुचना कंपनीच्या http://www.transwarranty.com/Transwarranty InvestorRelations वेब-लिंक वर आणि एनएसडीएल च्या https://www.evoting.nsdl.com/ वेबसाइटवर उपलब्ध आहे आणि मीएसई लिमिटेडच्या www.bscindia.com आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज

> संचालक मंडळाच्या आदेशान्वये ट्रान्सवॉरंटी फायनान्स लिमिटेडकरि सही/-

ऑफ इंडिया लिमिटेडच्या www.nseindia.com येथे वेबसाइटवर देखील प्रवेश केला जाऊ शकतो, जिथे कंपनीचे इक्रिटी शेअर्स सूचीबद्ध आहेत. तपासनीसांच्या अहवालासह निकाल **शनिवार, १६ एप्रिल, २०२२** रोजी

केवा त्यापूर्वी वर नमूद केलेल्या वेबसाइटवर जाहीर केले जातील.

लेखी परवानगीशिवाय विक्री, भाडेपट्टा किंवा अन्य इतर प्रकारे वर संदर्भीत प्रतिभूतींचे हस्तांतर करण्यास तुम्हाला रोखण्यात येत आहे. पुनावाला हौसिंग फायनान्स लिमिटेडकरिता दिनांक : १६.०३.२०२२

### प्रॉक्टर ॲण्ड गॅम्बल हायजिन ॲण्ड हेल्थ केअर लिमिटेड CIN:L24239MH1964PLC012971 नोंद. कार्या.: पी ॲण्ड जी प्लाझा, कार्डिनल ग्रेशस मार्ग, चकाला, अंधेरी (पू), मुंबई-४०००९९.

दूर.:(९१-२२) २८२६६०००, फॅक्स:(९१-२२) २८२६७३३७, ई-मेल:investorrpghh.im@pg.com; वेबसाईट:in.pg.com याद्वारे सूचना देण्यात येते की, कंपनीने पारित केलेली खालील भाग प्रमाणपत्रे हरविली/अपस्थापित झाली असे कळविण्यात आले आहे आणि त्यामुळे नोंदणीकृत धारकांनी प्रतिलिपी भाग प्रमाणपत्रे पारित करण्याकरिता कंपनीकडे अर्ज केला आहे.

फोलिओ	भागधारकाचे नाव	भाग	विशिष्ट	क्रमांक	शेअर्सची
क्र.		प्रमाणपत्र क्र.	पासून	पर्यंत	संख्या
एन००००४९५	महाबीर प्रसाद निगम/ संतोष कुमार निगम/ क्रिशन कुमार निगम	५७६६	१६३४०३४	१६३४०५१	१८

वरील भाग प्रमाणपत्रांबाबत खरेदी किंवा कोणत्याही प्रकारचे व्यवहार करण्याविरुद्ध इशारा देण्यात येत आहे. सदर भाग प्रमाणपत्रांशी संबंधित कंपनीसोबत कोणताही दावा/दावे असणाऱ्या कोणाही व्यक्ती/व्यक्तींनी तो दावा कंपनीच्या वर दिलेल्या पत्त्यावरील नोंदणीकृत कार्यालयाकडे सद . दिन्यांच्या आप मेंद्रवाता आ स्वानावधीरंता स्वेणावादी दाता विच्याप घेटला जाणा ग भाग प्रमाणपत्रे पारित करण्याची प्रक्रिया सुरू करेल.

प्रॉक्टर ॲन्ड गॅम्बल हायजीन ॲण्ड हेल्थ केअर लिमिटेडकरित

ठिकाण : मुंबई घनश्याम हेगडे दिनांक : १५ मार्च, २०२२ कंपनी सचिव

## जिलेट इंडिया लिमिटेड

## CIN:L28931MH1984PLC267130

नोंद. कार्या.: पी ॲन्ड जी प्लाझा, कार्डीनल ग्रेसीअस रोड, चकाला, अंधेरी (पू.), मुंबई-४०००९९. द्र.:(९१-२२)२८२६ ६०००; फॅक्स:(९१-२२)२८२६ ७३३७, **E-mail ID**: investorgil.im@pg.com; website: in.pg.com

याद्वारे सूचना देण्यात येते की, कंपनीने पारित केलेली खालील भाग प्रमाणपत्रे हरविली/अपस्थापित झाली असे कळविण्यात आव आहे आणि त्यामुळे नोंदणीकृत धारकांनी प्रतिलिपी भाग प्रमाणपत्रे पारित करण्याकरिता कंपनीकडे अर्ज केला आहे.

फोलिओ	भागधारकाचे नाव	भाग	विशिष्ट क्रमांक		शेअर्सची	
क्र.		प्रमाणपत्र क्र.	पासून	पर्यंत	संख्या	
	सुप्रिया नाहर (जुने नाव) सुप्रिया पुंगलीया (नवीन नाव)	१५२१०	१५२०२७१	१५२०३७०	१००	

वरील भाग प्रमाणपत्रांबाबत खरेदी किंवा कोणत्याही प्रकारचे व्यवहार करण्याविरुद्ध इशारा देण्यात येत आहे. सदर भाग प्रमाणपत्रांशी संबंधित कंपनीसोबत कोणताही दावा/दावे असणाऱ्या कोणाही व्यक्ती/व्यक्तींनी तो दावा कंपनीच्या वर दिलेल्य पत्त्यावरील नोंदणीकृत कार्यालयाकडे सदर सूचना प्रसिद्ध झाल्यापासून १५ दिवसांच्या आत नोंदवावा. या कालावधीनंत कोणताही दावा विचारात घेतला जाणार नाही आणि कंपनी प्रतिलिपी भाग प्रमाणपत्रे पारित करण्याची प्रक्रिया सुरू करेल.

जिलेट इंडिया लिमिटेडकरीता सही/ फ्लेविओ मचाडो

दिनांक : १५ मार्च. २०२२ कंपनी सचिव



ठिकाण : मुंबई

ठिकाण : मुंबई

## पुनावाला हौसिंग फायनान्स लिमिटेड

(पुर्वीची मॅग्मा हौसिंग फायनान्स लिमिटेड) कॉर्पोरेट कार्यालय: ६०२, ६वा मजला, झिरो वन आयटी पार्क, अ.क्र.७९/१, घोरपडी, मुंधवा रोड, पुणे-४११०३६

मागणी सूचना सरफायसी कायदा २००२ चे कलम १३(२) अन्वये

तुम्ही खाली नमुद केलेले कर्जदार व सहकर्जदार/जामिनदार यांनी **मॅग्मा हौसिंग फायनान्स लिमिटेड, एमएचएफएल** आता **पुनावाला** है<mark>रिसिंग फायनान्स लिमिटेड (पीएचएफएल)</mark> म्हणून ज्ञात, यांच्याकडून तुमचे स्थावर मालमत्ता तारण ठेवण्याद्वारे कर्ज उपलब्ध करून घेतले होते आणि त्याची परतफेड करण्यास कसूर केलेली आहे. तुम्ही कसूर केली असल्याने तुमचे कर्ज खाते नॉन-परफॉर्मिंग ॲसेटमध्ये वर्गीकृत करण्यात आले आहे. सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ च्या कलम १३(२) अन्वये थकबाकी रक्कम वसुलीकरिता सदर करारनामानुसार मागणी सूचना वितरीत केली होती, र्त नोटीस ना-पोहोच होता पुन्हा प्राप्त झाली आहे. म्हणून यामधील सर्व घटक हे कायद्याच्या कलम १३(२) सहवाचिता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ चे नियम ३(१) अन्वये प्रकाशित करण्यात आली तसेच अन्य पर्यायी सेवासुद्धा बजावण्यात आली. कर्जदार, सहकर्जदार, हमीदार, प्रतिभृती, थकबाकी देयके, कलम १३(२) अन्वये पाठविलेली मागणी सूचना आणि दावा केलेली रक्क

खालीलप्रमाणे:

	***************************************			
अ.	कर्जदार, सहकर्जदार, जामिनदारांचे	प्रतिभूत मालमत्तेचे वर्णन	मागणी सूचना	देय रक्कम
क्र.	नाव व कर्ज रक्कम		दिनांक	(₹.)
१	जयश्री राम कुशवाह, उसरावती जयश्री	फ्लॅट क्र.२०२, २रा मजला, एच-१, वर्धमान	२२.१२.२०२१	रु.६०९,८१४/- (रुपये सहा
1	कुशवाह, जयश्री आर. कुशवाह फ्रुट सेन्टर	सृष्टी, विष्णु नगर, पालघर, माहिम रोड, पालघर		लाख नऊ हजार आठशे चौदा
1	कर्ज रक्कम रु.६७५,०००/-	पश्चिम, ठाणे, मुंबई-४०१४०४ येथील तारण		फक्त) तसेच १३.३०% दराने
	कर्ज क्र.:HL/0027/H/13/100275	मालमत्तेचे सर्व भाग व खंड.		रक्कम जमा होईपर्यंत पुढील व्याज
2	प्रविण प्रकाश मानेपाटील, लता प्रकाश	फ्लॅट क्र.१०२, १ला मजला, अनाम रेसिडेसी	२२.१२.२०२१	रु.१५,९०,४४०/- (रुपये
1	मानेपाटील, विनोद प्रकाश माने	को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि.,		पंधरा लाख नव्वद हजार चारशे
	कर्ज रक्कम रु.१२,००,०००/-	एस.क्र.५७, हिस्सा क्र.४, वानवारी, पुणे-		चाळीस फक्त) तसेच १४%
1	कर्ज क्र.:HL/0123/H/16/100002	४११०४० येथील तारण मालमत्तेचे सर्व भाग व		दराने रक्कम जमा होईपर्यंत
1		खंड.		पुढील व्याज

तुम्ही कर्जदार व सहकर्जदार/जामिनदार यांना सदर सूचनेच्या तारखेपासून ६० दिवसांत वर नमुद केलेली मागणी रक्कम तसेच त्यावरील पुढील व्याजासह रक्कम जमा करण्यास तुम्हाला कळविण्यात येत आहे. वर नमुद केलेल्या प्रतिभूतीवर कायद्याअंतर्गत कारवाई करण्याचे . अधिकार खालील स्वाक्षरीकर्त्याकडून वापरले जातील. कृपया नोंद असावी की, सदर कायद्याचे कलम १३(१३) नुसार आमच्या पुर्व

> (पुर्वीची मॅग्मा हौसिंग फायनान्स लिमिटेड) प्राधिकृत अधिकारी दिनांक: १६ मार्च, २०२२

SUND@E

stated or omitted to be stated herein or any other reason whatsoever.

Offer, due to failure delivery or postal delay, if any, or otherwise

On behalf of Acquirer to the Offer for Soyuz Trading Company Limited Radhey Shyam lti Goyal

Director Director Place: New Delhi

Date: March 15, 2022

Pramod Kumar Company Secretary

Level 9, "Platina", Plot No. C - 59 'G' Block, Bandra Kurla Complex Bandra (East), Mumbai -400 051

Investor Grievance e-mail id: grievances.mb@sundaecapital.com